Email:contact@windsormachines.com Website:www.windsormachines.com CIN:L99999MH1963PLC012642



WINDSOR MACHINES LIMITED

102/103, Devmilan CHS, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) • 400604, Maharashtra, India Ph.: +91 22 25836592, Fax: +91 22 25836285

Registered Office:

December 03, 2024

The BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Scrip Code: 522029

National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, Plot No. C/ 1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

Trading Symbol: WINDMACHIN

NEWSPAPER ADVERTISEMENT - INFORMATION REGARDING CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING

[Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (LODR), 2015]

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we hereby submit copies of the newspaper advertisements published today, i.e., Tuesday, December 03, 2024, in The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi).

The advertisements pertain to the Corrigendum to the Notice of the Extraordinary General Meeting (EGM) scheduled to be held on Friday, December 6, 2024, at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM), without the physical presence of members.

We request you to kindly take the same on record and confirm compliance.

Thanking you,

Yours faithfully,
For WINDSOR MACHINES LIMITED

NIKHILKUMAR VADERA COMPANY SECRETARY

Encl.: as above

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work. honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile

9820113194

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play

CHANGE OF NAME

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM NOOR ALM SHAIKH TO NOOR ALAM SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-001 I HAVE CHANGED MY NAME FROM SNEHALKUMAR MOHANKUMAR PATEL (OLD NAME) TO SNEHAL MOHANKUMAR PATEL (NEW NAME) AS PER AADHAAR. I HAVE CHANGED MY NAME FROM
REKHA PIYUSH KUMAR PATEL TO
REKHA PIYUSH GAMI AS PER
DOCUMENTS. CL- 101

I. SABITA RANI GOSWAMI WIFE OF LATE SHRI SUKHDEB KUMAR GOSWAMI (RETD), POAF, NO-47208 AGED 84 YEARS (DATE OF BIRTH 13 JAN 1939) RESIDENT AT 301/302, STONEWELL CHS, CROSS LANE 1, CEASAR ROAD, BEHIND HELEN GARDEN, ANDHERI WEST PO, MUMBAI, MAHARASHTRA- 400058 HAVE CHANGED MY NAME FROM SABITA RANI GOSWAMI TO SABITA SUKHDEV GOSWAMI AND DATE OF BIRTH 01 JAN 1945 VIDE AFFIDAVIT NO 365183652 DATED 27/11/ 2024. CL- 137

I, ARATI IS LEGALLY WEDDED SPOUSE OF NO 13971607M, EX NK, GAIKWAD DEEPAK ASRAJI PRESENTLY RESIDENT AT FLAT NO 79/9, SIDHARTH NAGAR, SHARMA PLOTS, ALIYAWARJUNG MARG, KHAR EAST, MUMBAI UPNAGAR, PIN: 400051 HAVE CHANGED MY FROM ARATI TO AARATI DEEPAK GAIKWAD VIDE AFFIDAVI DATED 2/12/2024. CL- 137 A

I HAVE CHANGED MY NAME FROM JANAKI SANKETBHAI PATEL TO JANKI SANKET PATEL AS PER GOVT OF MAHARASHTRA GAZETTE NO (M- 24192003) CL- 201

I HAVE CHANGED MY NAME FROM CHELAKARA KULATHIL KRISHNAN CHANDRAN TO CHELAKARA CHANDRAN AS AADHAR CARD. CL- 301 I HAVE CHANGED MY NAME FROM LAVEENA AFZHAL MUKADAM LAVEENA AFZAL MUKADAM TO AAISHA AZAAN SHAIKH AS PER ADHAR CARD

NO. 819164956960 I HAVE CHANGED MY NAME FROM ASIF KASIM ALI SAIYYAD TO ASIF KASIM ALI MUJAVAR AS PER AFFIDAVIT. CL-428

, NAZNEEN HASEEB TUNGEKAR, WIFE OF HASEEB TUNGEKAR HAVE CHANGED MY NAME TO NAZNEEN TUNGEKAR AS PER DOCUMENTS CI - 468

I HAVE CHANGED MY NAME FROM EBRAHIM ESMAIL ABBA KASMANI TO EBRAHIM ISMAIL KASMANI AS PER GOVT. OF MAHA GAZETTE NO: (M- 24272184). DATED NOV 14-20, 2024. CL- 501

I HAVE CHANGED MY NAME FROM MARY AUGUSTINE LOPES TO MEENA ELIAS D'MELLO AFTER MARRIAGE FOR ALL PURPOSE AADHAR- 768569247517. ADDRESS 621 PRITIDAN, DONTALAV VATAR AGASHI, VIRAR WEST PALGHAR 401301. CL- 601

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM PERPET MAXY FONSECA TO NEW NAME PERPET MAXIMIANO FONSECA AS PER AADHAR CARD. CL- 698

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM MAXY REMOND FONSECA TO NEW NAME MAXIMIANO LUIS BENJAMIN FONSECA AS PER AADHAR CARD. CL- 699

I HAVE CHANGED MY NAME FROM AFZHAL YUSUFALI MUKADAM AFZAL PER YUSUFALI MUKADAWI YUSUFALI MUKADAWI ADHAR CARD NO. CL-701 695246819794.

I HAVE CHANGED MY NAME FROM APARNA SHIVRAM LAKHADE (OLD NAME) TO APARNA MANGESH MHATRE (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO: 29AB 722751 DATED: 18 NOV 2024. CL-710

I HAVE CHANGED MY NAME FROM NEHA AFZHAL MUKADAM TO SADHANA UDAY DAHANUKAR AS PER ADHAR CARD NO. 704010407539. CL-801

I HAVE CHANGED MY NAME FROM ALI FIROZ PANJWANI TO ALI PANJWANI AS PER GAZETTE NO: (M-24287163) ADD: RNA NG ECLAT A-1902, CTS NO: 1/190 TO 1/205S NO. 41 OSHIWARA VLG, NR MITTAL NGR ANDHERI E MUM - 400053. CL- 810

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD RAFIQ LALMOHAMMAD SHAHAPUR TO JALALUDDIN BABAR LALAHMED KANKARWALE AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-1783466) OCT 19-25, 2017. CL- 901 I CHANGE MY NAME FROM SUNAND SUKUMAR LINGAPPA SUKUMAR TO SUNAND SUKUMAR VIDE GOVERNMENT GAZETTE NO MR - 24288591 DTD NOV 28- DEC- 4

2024. CL- 964 I HAVE CHANGED MY NAME FROM RIDDHI VISHAL SHAH TO RIDHI MAHENDRA SHAH AS PER

DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM VIALATCHI ESACKI MUTHU TO VISALATCHI ESACKI MUTHU AS PER DOCUMENTS. CL- 999 A I HAVE CHANGED MY NAME FROM LEELA BHAURAO NIMBALKAR TO AMRUTA ASHOK SANDIM AS PER

CL- 999 B

DOCUMENTS.

SMFG SMFG INDIA CREDIT COMPANY LIMITED (Formerly Fullerton India Credit Company Limited)

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

(Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)
Whereas the undersigned being the authorized officer of SMFG India Credit Co. Ltd. (formerly Fullerton India Credit Co. Ltd.), having its registered office at Commerzone IT Park, Tower B, 1st Floor, No. 111, Mount Poonamallee Road, Porur, Chennai 600116 and Corporate Office at 10th Floor, Office No. 101, 102 & 103, 2 North Avenue Maker Maxity, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400051, under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit terest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of powers conferred under Section 1: (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 18.05.2023 calling upon the borrowers 1) M/S PRAGATI ENTERPRISES, 2) RIDDHI SIDDHI REAL ESTATE, 3) CHANDA TARKESHWARNATH TRIPATHI & 4) TARKESHWARNATH HARISHCHANDRA TRIPATHI under Ioan account number 172901310990339 to repay the amount mentioned in the notice being Rs. 2.47.55.487.62 [Rupees Two Crore Forty-Seven Lakhs Fifty-Five Thousand Four Hundred Eight Seventy and Sixty-Two Paisa Only] within 60 days

from the date of receipt of the said notice. The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to th borrower(s) and the public in general that undersigned has taken PHYSICAL POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Securit Interest (Enforcement) Rules, 2002 on this **2ND DECEMBER, 2024.**

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the Charge o SMFG India Credit Co. Ltd. (formerly Fullerton India Credit Co. Ltd.) for an amount o Rs. 2,47,55,487.62 [Rupees Two Crore Forty-Seven Lakhs Fifty-Five Thousand Four Hundred Eight Seventy and Sixty-Two Paisa Only] and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of th Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description Of Immovable Property: PROPERTY NO. 1:- ALL THAT PROPERTY BEARING RESIDENTIAL FLAT PREMISES BEING FLAT NO.102 IN KALPVRUKSH OF "KALPVRUKSH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" SITUATED AT 23, K.A. Subramaniam road, matunga mumbai – 400019 admeasuring 386 sq.ft. CARPET AREA ON LAND BEARING C.S. NO. 445/10 OF MATUNGA DIVISION WITHIN THE REGISTRATION DISTRICT AND SUB-DISTRICT OF MUMBAICITY.

PROPERTY NO. 2:- ALL THAT PROPERTY BEARING RESIDENTIAL FLAT PREMISES BEING FLAT NO.103 IN KALPVRUKSH OF "KALPVRUKSH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" SITUATED AT 23. K.A. SUBRAMANIAM ROAD. MATUNGA MUMBAI – 400019 ADMEASURING 250 SQ.FT. CARPET AREA ON LAND BEARING C.S. NO. 445/10 OF MATUNGA DIVISION WITHIN THE REGISTRATION DISTRICT AND SUB DISTRICT OF MUMBAICITY.

Place: MUMBAL Date: 03 12 2024

SD/-, Authorised Officer. SMFG India Credit Company Limited (Formerly Fullerton India Credit Co. Ltd.,

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II (MINISTRY OF FINANCE)

MTNL Building, 3rd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Apollo Bandar, Badhwar Park, Near Fish Market,Colaba, Mumbai -400 005.

Case No:OA/731/2023

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993 Exh. No.: 12

I. D. B. I. BANK LTD.

V/s MR. SATYANARAYAN TIWARI &ANR. DEFENDANTS

APPLICANT

Registrar

DRT-II. Mumbai

SYMBOLIC POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorised Officer of ICICI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) R/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the

borrowers mentioned below, (on the underlying pool assigned to ICICI Bank by Dewan Housing Finance Ltd.) in relation to the enforcement of security with respect to a Housing Loan facility granted, pursuant to a loan agreement entered into between DHFL and the borrower, to repay the amount mentioned in the notice within 60

days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in the exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the

below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Description of Property/ Date of possession

Flat No.202, 2nd Floor, A-3 Wing, "Mountain View Residency", Near Lauji Railway Station, Survey No.4, Hissa No. 1+3A/1, 1+3A/2, 1+3A/3, CTS Nos. 2488,

2487, 2486, Village Varose, Tal- Khalapur Raigad- 410202/ November 30, 2024

Saraswat

Bank

Saraswat Co-operative Bank Ltd

Recovery Dept: 74-C, Samadhan Building, 2nd Floor, Senapati Bapat Marg (Tulsi Pipe Road), Dadar (W), Mumbai-400028. Tel. No.: Tel. No.: +91 8657043713/714/715, 8828805609

E-AUCTION SALE NOTICE

(Auction Sale/bidding would be conducted only through website https://sarfaesi.auctiontiger.net)

SALE OF IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST (SARFAESI) ACT, 2002.

Pursuant to Demand Notice issued u/s 13(2), the undersigned as Authorized Officer of Saraswat Co-op. Bank Ltd. has take over possession of the following assets u/s 13(4) of the SARFAESI Act. Public at large is informed that e-auction (under SARFAESI Act, 2002) of the charged assets in the below mentioned case for realisation of Bank's dues will be held on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" and "WITHOUT RECOURSE" as specified hereunder:

Description of Assets

with one stilt parking.

The auction will be conducted through the Bank's approved service provider M/s e-Procurement Technologies limited (Auction

Tiger).Bid form, Terms & Conditions of the said Sale/Auction, and procedure of submission of Bid/Offer, are available from the website at https://sarfaesi.auctiontiger.net and Recovery Dept.

STATUTORY NOTICE AS PER RULE 8(6) of SARFAESI ACT, 2002

This notice also be considered as a notice to the Borrower/s, Partners, Guarantors & Mortgagors of the said loan, to pay th dues in full before the date of sale, failing which the property will be sold on the above-mentioned Auction date.

Flat No. 105, adm.32.55 sq.mtrs. Carpet I. Rs. 16.00 Lakh

area i.e 58.50 sq.mtrs. built-up area, 1st II. Rs. 1.60 Lakh

area 1.6 98.50 sq.mtrs. bull-tup area, 1st III. Rs. 1.60 Lakh floor, in the D wing of the Building known as "Vasundhara Nagari in "Akash III. Rs. 0.25 Lakh

C. Rs. 18,85,679/- (Rupees Complex" situated at Kurgaon, Boisar Eighteen Lakhs Eighty West, Palghar-401502 on the land Five Thousand Six bearing old survey no. 14, Hissa No. 1 and Land 12.00 p.m. to 2.00 p.m.

Hundred Seventy Nine new Survey No. 14/1, 14/2/2 Village-Only) as on 03.03.2023 Kurgaon, Taluka and Dist Palghar. Along & KYC submission

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per

the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules, 2002.

A. Date of Demand

C. Possession Type/ Date

plus interest thereon

B. Amount of Demand

Notice

Notice

A. 03.03.2023

FIGURE 1Branch Office: ICICI Bank LTD Office Number 201-B, 2ND Floor, Road No.1 Plot No-B3, WIFI IT PARK, Wagle Industrial Estate, Thane (West)- 400604

WHEREAS 0A/731/2023 was listed before Hon'ble Presiding Officer on 04/10/2023. WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue Summons/ Notice on the said Application under section 19(4) of the Act. (OA) filed against you for recovery of debts of Rs. 99,48,195=00/- (application along with copies of documents etc. annexed). WHEREAS the service of summons could not be effected in ordinary manner and whereas the application for substituted service has been allowed by this Hon'ble

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:

(i) To show cause within thirty days of the service of summons as to why relie: prayed for should not be granted;

(ii) To disclose particulars of properties or assets other than properties and assets

specified by the applicant under serial number 3A of the original application: (iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application

pending hearing and disposal of the application for attachment of properties: (iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A

of the original application without the prior approval of the Tribunal; (v) You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financia

institutions holding security interest over such assets. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 05/12/2024 at 11:00A.M. failing which

the application shall be heard and decided in your absence. Given under my hand and the seal of this Tribunal on this 26th day of February, 2024

1. MR. SATYANARAYAN TIWARI

Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s) (DHFL Old LAN & ICICI New LAN)

Gangubai Sanjeev Goud- (Old DHFL Lan No- 04500003457 & New ICICI Lan No-

Sanieev Parsha Goud &

QZTNE00005008426)

Date : December 03, 2024 Place : Raigad

Name of the Borrower/

Borrower/Mortgagor:

Azizulhasan Siddiqui

Date : 03.12.2024 Place : Boisar

Flat No.15. 4th Floor, A Wing, Sai Shakti CHSL, Plot No. 49 and 50 Sai Baba Nagar Mohan Gokhale Road, Goregaon (East), Mumbai -400 063. 2. MR. JA YDFFP TIW ARI

SEAL

Flat No. 15, 4th Floor, A Wing, Sai Shakti CHSL, Plot No. 49 and 50 Sai Baba Nagar, Mohan Gokhale Road, Goregaon (East), Mumbai -400 063

PUBLIC NOTICE

Mrs. Veena Atreyapurapu a joint owner of Flat No. 1001 as well as two Puzzle Car Parkings in the Stilt, in the Building known as "Geecee Proximus" situated on 11th Road, in S.S. III Scheme. Chembur, Mumbai expired on 25.4.2023. Her Daughter and one of the other co-owners Mrs Mallika Atreyapurapu made application to the Builders and Developers M/s. Geecee Ventures Limited/Chief Promoter of the Proposed Society in the said Building for the transmission of the 33.33% share of rights of the said deceased in the said property to her name. Claims and objections, if any, are invited by the said Developers/Chief Promoter of the Society against the proposed transmission. The same should be lodged either with the said Developers/Chief Promoter of the said Society at the above address or at the office of Shri P. C. Thomas, Advocate High Court, Shop No. 10A, Estee Apartments Saibaba Nagar, Borivli (West), Mumbai-400092 within 14 days. with supporting documents, if any, failing which needful will be done Sd/-

(P. C. THOMAS) ADVOCATE HIGH COURT Place : Mumbai Date: 02.12.2024

PUBLIC NOTICE

PUBLIC AT LARGE are hereby informed that my Clients are negotiating with MR. MOHAMMED FARHAN for purchasing (i) Flat No.1101 admeasuring 340 sq. feet carpet area and (ii) Flat No.1104 admeasuring 340 sq. feet carpet area both situated on the 11th floor in the Wing 'D' in the building known as "Ajmera Greenfinity" situated at Bhakti Park, Anik Wadala Link Road, Wadala East, Mumbai 400037 and more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter collectively referred to as the "said Flats").

All persons, entity including any Bank Financial Institutions having any share, right, title, interest, claim demand or objection in respect of the said Flats by way of sale, transfer assignment, agreement, allotment letters, Memorandum o letters, Memorandum of Understanding, writing, undertaking,

indemnity, security documents arrangement, inheritance maintenance, bequest, gift, license lien, mortgage, charge, trust, lease possession, encumbrances easement, covenant, settlement, lispendens, or under any suit, decree or injunction, order of passed by any Court, Authority, Arbitrator or otherwise, howsoever is hereb at the below mentioned address within 14 (fourteen) days from the date of publication of this Notice of his / her such claims, if any, with all documentary evidence, failing which claims of such person/s shall be treated as waived and not binding or my Clients and the Sale shall be completed without reference to sucl

SCHEDULE OF THE FLATS ABOVE REFERRED TO:

Flat No.1101 admeasuring abo 340 square feet carpet area and (ii Flat No.1104 admeasuring about 340 square feet carpet up area, both situated on the 11th floor in the Wind Building known as "Ajmera Greenfinity" together with two car parking spaces situate at Bhakti Park Anik Wadala Link Road, Wadala East Mumbai 400037 bearing CTS No. 1-A/1, 1-A/2, 1-A/3, 1A/6 of Village Anik of Kurla Division within the Registration District of Mumbai Suburban. Dated this 3rd day of December, 2024

TASNEEM A. SARIA **Advocate High Court** 55. Dr. B. Ambedkar Road, Victoria Building 1st Floor, Byculla East

Email: tas_saria@hotmail.com

Date of Demand

June 21, 2024

Rs. 7,30,554/-

Notice/ Amount in Of Demand Notice (₹) Branch

Thane

Authorized Officer ICICI Bank Limited

II. EMD III. Bid increment

Up to 5.00 p.m

Date/Time of E-Auction

4.00 p.m. to 5.00 p.m.

For Saraswat Co-op Bank Ltd.

Authorised Office

TAKE NOTICE THAT our client intends to purchase from MRS. NEETA VIJAY GORADIA, the ownership rights in respect of residential premises bearing Flat No. 3002 admeasuring 220.60 square metres RERA carpet area equivalent to 242.66 square metres built up area situated on the 30th floor along with the said Car Parking Spaces i.e. right to use Car Parking Space Nos. 04, 05 and 06 on the Podium Floor No. 3, in the building known as "Sunshine Infinity" constructed on the piece and parcel of land bearing Plot Nos. 286, 287, 288, 289, 290, 290-A, 291, 291-A, 292, 292-A, 293, 293-A, 294 and 294-A of Sewree-Wadala Estate (North) scheme No.57 of the Bombay Municipal Corporation bearing C.S. Nos. 438 (Pt), 440 (Pt), 442 (Pt), 444(Pt), 445, 446(Pt), 447 (Pt), 477(Pt), 478(Pt), 479, 480(Pt), 481(Pt), 586(Pt), 587(Pt), 588 to 594, 595(Pt) to 597(Pt), 598 to 611, 612(Pt) to 615(Pt), 616 to 619, 620(Pt), 621 (Pt), 648(Pt), 649(Pt) & 650(Pt) admeasuring 2,973.26 square meters or thereabout of Dadar Naigaon Division, situate at Sumantai Mhatre Marg, Wadala West, Mumbai – 400 031, within the registration district and sub district of Mumbai City and Mumbai Suburban /IJAY GORADIA, the ownership rights in respect of residential premises egistration district and sub district of Mumbai City and Mumbai Suburbar

"the said Premises").
Any person having any claim or right in respect of the said Premises by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, maintenance, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with al supporting documents, failing which, the transaction shall be completed without further reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our client.

Mumbai, dated this 3rd day of December, 2024.

M/s. A. V. Jain Associates, Advocates for the Intending Purchaser
Office No. 26, Darashaw Building, 1st Floor, 24, Jambulwadi,
Dhobi Talao, Mumbai – 400 002. hardik@avjainassociates.com

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगिकृत) ''उद्योग सारथी'', महाकाली गुंफा मार्ग, मरोळ औद्योगिक क्षेत्र,

अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३ द्रध्वनी क्र. ०२२-४७४८४६७९/४७४८४६९९/४७४८८३१२ ई-मेल: gmhrrecruitment@midcindia.org

जा.क्र.मऔविम/साप्रवि/स.से.भ./पी-३५८९०४/२०२४ दिनांक: ०२/१२/२०२१ सरळसेवा भरती - २०२३

(जाहिरात क्र. १/२०२३, दिनांक १४/०८/२०२३)

सुचनापत्र

म.औ.वि. महामंडळातील सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत गट-अ, गट-ब आणि गट-क या संवर्गातील एकूण ३४ संवर्गातील ८०२ पदे भरणेबाबत दिनांक १४/०८/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने, ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सर्व संबंधित उमेदवारांना कळविण्यात येते की, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबतचे महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्रमांक बीसीसी २०२४/प्र.क्र ७५/१६-क दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ व सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक मआसू–२०२३/प्र.क्र.०३/१६–क, दिनांक ०७ सप्टेंबर २०२३ च्या अनुषंगाने शासनाचे पत्र क्र. आयडीसी–२०२४/प्र.क्र.४२०/उद्योग–१४ दिनांक १६ सप्टेंबर. २०२४ अन्वये महामंडळास प्राप्त झालेल्या शासनाच्या मार्गदर्शक सचना विचारात घेऊन. सामाजिक व समांतर आरक्षणात बदल होत असलेल्य २३ संवर्गाबाबत विकल्प सादर करणेकामी महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर सुचनापत्र प्रसिध्द करण्यात आलेले आहे. तसेच, विकल्प साद करण्यासाठी लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली असून विकल्प सादर करावयाच कालावधी दि. ०३/१२/२०२४ ते दि. १७/१२/२०२४ आहे. तरी ज्या संबंधित उमेदवारांना विकल्प सादर करावयाचे आहेत, त्यांनी सदर सुचनापत्राचे अवलोकन करुन त्याप्रमाणे विहित मुदतीत विकल्प सादर करावे.

(तुषार मठकर) महाव्यवस्थापक (मबवि) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडव

POSSESSION NOTICE (for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of SAMMAAN CAPITAL LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) (formerly known as INDIABULLS HOUSING Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 23.11.2021 calling upon the Borrower(s) RAMNARAYAN TULSIRAM AGRAHARI AND SHOBHA R

interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice The Borrower(s) having failed to repay the amount. Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken Possession

(Rupees One Lakhs Seventy Thousand Two Hundred Fifteen and Paise Forty

Three Only) against Loan Account No.HHEPNV00416898 as on 20.11,2021 and

of the property described herein below in exercise of powers conferred on hin under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Securit Interest (Enforcement) Rules, 2002 on 29.11.2024. The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to

deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of SAMMAAN CAPITAL LIMITED (formerly known as INDIABULLS Lakhs Seventy Thousand Two Hundred Fifteen and Paise Forty Three Only as on 20 11 2021 and interest thereon The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of

the Act in respect of time available, to redeem the Secured Assets **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

FLAT NO. 405, 4TH FLOOR, BLDG NO.4, SANGHVI GOLDEN CITY, SITUATED IN ATGAON (E), THANE, MAHARASHTRA -421605.

Date : 29.11.2024 **Authorised Office** Place: THANE SAMMAAN CAPITAL LIMITED (FORMERLY KNOWN AS INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED)

Karnataka Bank Ltd. **TOO** Your Family Bank. Across India Regd. & Head Office, P.B. No. 599, Mahaveera Circle, kankanady, Mangali Phone: 0824-2228488/148 E-Mail: legal.recovery@ktkbani

NOTICE U/S 13(2) & (3) OF SARFAESI ACT, 2002 1] Ms. Manisha Bankebihari Singh Addressed at: A-101, Cosmos Apt, Mira Road East, Near N.H. Sch Mira Bhayander Road, Shivhar Garden, Mira Road

Thane-401107 2] Mrs. Malatidevi Bankebihari Singh Addressed at: A-101, Cosmos Apt, Mira Road East, Near N.H. Sch Mira Bhayander Road, Shivhar Garden, Mira Road, Thane-401107

PSOD **A/c No.1067000600135001** for Rs.21,00,000.00, TL A/c No.1067001600141501 for Rs.28.88.877.00 availed by You No.11 Ms. Manisha Bankebihari Singh is the Borrower and You No.2] Mrs. Malatidev Bankebihari Singh is the guarantor at the relevant time and even upto now at our Bhavander East Branch has been classified as Non-Performing Asset on 28.07.2023 and that action under SARFAESI Act, 2002 has been initiated by issuing a detailed Demand Notice under Sections 13(2) & 13(3) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, by the Authorised Officer of the Bank on 09.01.2024 to all of you. We are publishing this Demand Notice by the way of procedures laid down in the SARFAESI Act. 2002 and rules thereunder. The total liability as on 08.01.2024 due to the bank is Rs.52,86,762.00 (Rupees Fifty Two Lakhs Eighty Si) Thousand Seven Hundred Sixty Two Only) i.e. Rs.23,99,728.00 in PSOD A/o No.1067000600135001 with rate of Interest compounded Monthly @15.58% plus interest to be added from 01.01.2024, Rs.28,87,034.00 in TL A/c No.1067001600141501 with rate of Interest compounded Monthly @9.65% plus interest to be added from 20.12.2023.

You are called upon to pay the same within 60 days from the date of this pape

Brief description of assets:

Item No.1] Residential Flat No.101, A Wing, on First Floor, admeasuring 41.26 sq.mts. Built up area, in the building known as Cosmos Mahal Co Operative Housing Society Ltd., situated at NH School Road, Mira Road (East) Thane-401107, constructed on peace or parcel of land bearing Old Sy.No.487/9, New Sy No.87/9, situated lying and being at Village Bhayander, Taluka and

Item No.2] Equitable Mortgage by way of deposit of title deeds of Residential Flat No.307 in "F" Wing on Third Floor, admeasuring 23.32 sq.meters (Carpet area) and balcony area of 2.51 Sq.Mts. Carpet, Building No.2 in the building/ complex known as "Nakshatra Primus", constructed on the piece and parcel of land bearing New Survey No.43,44, Hissa No.7,8,9,10,11,12 New Sy.No.45 Hissa No.2A,3A, 3B,4,4A situated at Village Tivari, Vasai Taluka, District Palghar. Item No.3] Equitable Mortgage by way of Deposit of title deeds of Residential Flat No.308 in "F" Wing on Third Floor, admeasuring 23.32 sq.meters (Carpet area) and balcony area of 2.51 Sq.Mts. Carpet, Building No.2 in the building/complex known as "Nakshatra Primus", constructed on the piece and parcel of land bearing New Survey No.43,44, Hissa No.7,8,9,10,11,12 New Sy.No.45 Hissa No.2A,3A, 3B,4,4A situated at Village Tivari, Vasai Taluka, District Palghar. Please note that I, the Authorised Officer of the secured creditor Bank intend to enforce the aforesaid security in the event of failure to discharge your liabilities in full on or before the expiry of 60 days from the date of this publication

Further, your attention is drawn to the provisions of Section 13(8) of the Act, wherein the time for redemption of mortgage is available only up to the date of publication of notice for public auction or inviting tenders. Date: 03.12.2024 Chief Manager & Authorised Office Karnataka Bank Ltd.

कार्यालय, कार्यपालक अभियन्ता, लघू सिंचाई प्रमण्डल, सिमडेगा

सिमडेगा,दिनांक:-पत्रांक:-<u> जिविदा स्थगन सूचना</u>

इस कार्यालय के पत्रांक:-724 दिनांक:-25.11.2024 द्वारा आमंत्रित ई- निविदा आमंत्रण सूचना संख्या:-WRD/MID Simdega/F2-07/2024-25 दिनांक:-25.12.2024 द्वारा:-

Block-Kurdeg जो दिनांक:-29.11.2024 को दैनिक समाचार पत्र में प्रकाशित हुआ (पी.आर.नम्बर—340545(Simdega) / 2024—25 (D)) को अपरिहार्य कारणवंश अगले आदेश तक के लिए स्थेगित किया जाता है।

विस्तृत जानकारी हेतु बेवसाईट www.jharkhandtenders. gov.in. एवं कार्यालय के सूचना पट्ट पर देखा जा सकता है।

लघु सिंचाई प्रमण्डल, सिमडेगा। PR.NO.340930 Simdega(24-25):D

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

CANARA BANK REGIONAL OFFICE - THANE, DP CODE - 8358 CANARA BANK, REGIONAL OFFICE, DOSTI PINNACLE, FIRST FLOOR, ROAD NO. 22, NEAR NEW PASSPORT OFFICE, THANE WEST- 400604 MUMBAI

Branch Ref :RO/LEGAL /SARFAESI/60/2024/Kulgaon

POSSESSION NOTICE

Mr.NANDESH JAGANNATH MORE(CO-BORROWER),ROOM NO.303,SHIV SAGAR APARTMENT,ANAND NAGAR,GAONDEVI ROAD ,NEAR KIMAYA HOSPITAL, BADLAPUR (EAST)-421503.

APARTMENT, ANAND NAGAR, GAONDEVI ROAD, NEAR KIMAYA HOSPITAL BADLAPUR(ÉAST)-421503. to repay the amount mentioned in the notice, being Rs. 18,87,552.16 (Rupees

only) plus unapplied interest and charges within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrow and public in general, that the under signed has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him /her under Section 13

(4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rules on this 30TH day of November of the year 2024. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CANARA BANK, KULGAON (0215) for an amount of Rs. 19,30,055.16 (Rupees

Description of the Immovable Property

RESIDENTIAL FLAT NO.B/204 ADMEASURING 640 SQ FT BUILD UP AREA ON THE 2ND FLOOR IN BUILDING KNOWN AS "SHIVAM SANKUL CO-OP .HSG .SOC

Date : 30.11.2024 Place : THANE

AUTHORISED OFFICER **CANARA BANK**



CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF WINDSOR MACHINES LIMITED TO BE HELD ON, FRIDAY, DECEMBER 06, 2024 AT 11.00 A.M n reference to the captioned and in continuation to our intimation dated 14th November

e-mail addresses are registered with the Company/Depositories. Except for the

. Further revision in the point i (Objects of the Preferential Issue): i. The objects of the preferential issue:

The proceeds of the preferential issue will be utilized for following purposes:

b) Funding the capex requirements

c) Working capital for Company

e) General corporate purpose

The Revised table mentioning the utilization of proceeds to indicate that the timelines

utilization of working capital requirement of Company and Global CNC Private Limited

Sr. No.	Particulars	Total estimated amount to be utilised for each of the Objects (Rs. Crore)*	Tentative Timeline within which such proceeds shall be utilized**
1	To fund the acquisition of Global CNC Private Limited and related expenses	344.00	Within 6 Months
2	Funding the capex requirements	165.00	Within 18 Months
3	Working capital for Company	63.80	Within 18 Months
4	Working capital for Global CNC Private Limited	52.20	Within 18 Months
5	General corporate purpose	100.00	Within 36 Months
	Total	725.00	

Considering 100% conversion of warrants into equity shares within the The timeline of proposed utilization commences from the date of receipt of

listing and trading approval for equity shares allotted pursuant to the propose

preferential issue. It is clarified that the Company may reallocate any excess proceeds from the

clarified that the reallocation of excess proceeds to other objects shall be subject to the limitation provided under applicable laws. This may entail rescheduling and revising the planned expenditure and funding requirements and increasing or decreasing the expenditure for a particular purpose from the planned expenditure as may be determined by the Board, subject to compliance with applicable laws

Our Company, in accordance with the policies formulated by our Managemen Committee of the Board of Directors of the Company from time to time, will have flexibility to deploy the Issue Proceeds in accordance with applicable laws.

Further revision in point xx (Requirements as to re-computation of price): "the specified Equity Shares" is now rectified with "Specified Securities". Th

"The Company undertakes that if the amount payable on account of re-computation of price is not paid within the time stipulated in the SEBI (ICDR) Regulations, 2018, the specified securities shall continue to be locked- in till the time such amount

Further revision in point II and last paragraph of point viii (Basis on which the price

II. Price determined as per provisions of the Regulation 166A (1) of the SEBI ICDR Regulations which is **Rs. 114.15/- (Rupees One Hundred and Fourteen and** Fifteen Paisa Only) per Equity Share. The revised valuation report dated December 1, 2024, issued by CA Mr. Anura

Singal, independent registered valuer (registration no. IBBI/RV/06/2022/14679, having office at Suite 2AB, Vivekanand House, 268/B/2GT Road, Kolkata - 711204, India), in accordance with Regulation 166A of the ICDR Regulations ("Valuation Report'). The revised Valuation Report shall be available for inspection by the members and the same may be accessed on the Company's website at the link https://windsormachines.com/investors/

In order to update the above disclosures in the EGM Notice, this corrigendum ("Corrigendum") is issued to clarify and inform the members about modifications, which have been updated in the EGM Notice by way of suitable disclosures and footnotes at relevant places.

which has already been circulated to the Shareholders of the Company, and on and from the date hereof, the EGM Notice shall always be read in conjunction with this Corrigendum. All other contents of the EGM Notice, save and except as modified of supplemented by Corrigendum, shall remain unchanged

Nikhilkumar Vadera

Company Secretary and Compliance Officer

Constructon of Gariyajor Solar Powerd L.I.Scheme

कार्यपालक अभियंता,

Where as the under signed being the Authorised Officer of the Canara Bank under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 30.07.2024 (calling upon the borrower Mrs.JAYASHREE JAGANNATH MORE ,ROOM NO.303,SHIV SAGAR APARTMENT,ANAND NAGAR, GAONDEVI ROAD ,NEAR KIMAYA HOSPITAL,BADLAPUR(EAST)-

Mrs.NILAM RAHULE BODHARE(CO-BORROWER), ROOM NO.303, SHIV SAGAR

Eighteen Lakhs Eighty Seven Thousand Five Hundred Fifty Two & Sixteen Paisa

Nineteen Lakhs Thirty Thousand Fifty Five & Sixteen Paisa only) and interest

TD ,SITUATED AT ANAND NAGAR ,KULGAON, BADLAPUR(E),THANE, 421503 CONSTRUCTED ON LAND BEARING S.NO 15/2 & 17/10 AT VILLAGE KULGAON FALUKAAMBERNATH DISTRICT THANE Sd/-

WINDSOR MACHINES LIMITED

E-mail: cs@windsormachines.com, Website: www.windsormachines.com

Phone: +91 22 25836592, Fax: +91 22 25836285

2024 we are submitting herewith the Corrigendum to the Notice dated 14th Novembe 2024 for the Extra Ordinary General Meeting ("EGM") of Windsor Machines Limited
("the Company") scheduled to be held on, Friday, December 06, 2024 at 11.00 A.M.
(IST) through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact
the Business mentioned in the EGM Notice. The corrigendum to the EGM Notice is
being sent by electronic mode only to Members whose names appear in the Register
of Members/list of Beneficial Owners as of Friday, November 8, 2024, and whose
email addresses are registered with the Company/Depositories. Expent for the

a) To fund the acquisition of Global CNC Private Limited and related expenses

d) Working capital for Global CNC Private Limited and

Further revision in the point ii (Utilization of Issue Proceeds), revision in the heading of the table (tentative timeline column) and bifurcation in the third object of the issue for the funds to be utilized by the Company and Global CNC Private

of proposed utilization commence from the date of receipt of listing and trading approval for equity shares allotted pursuant to the proposed preferential issue. Further,

15 11	is mentioned separately in revised table is as follows.			
Sr. No.	Particulars	Total estimated amount to be utilised for each of the Objects (Rs. Crore)*	Tentative Timeline within which such proceeds shall be utilized**	
1	To fund the acquisition of Global CNC Private Limited and related expenses	344.00	Within 6 Months	
2	Funding the capex requirements	165.00	Within 18 Months	
3	Working capital for Company	63.80	Within 18 Months	
4	Working capital for Global CNC Private Limited	52.20	Within 18 Months	
5	General corporate purpose	100.00	Within 36 Months	

Further deletion of statement starting 5th line in paragraph 2 of point (ii). issuance originally designated for a specific purpose(s)/ object(s) (as provided in the table above) to other purpose(s)/ object(s), if that specific purpose has beer fulfilled with a part of the amount allocated to said specific purpose. It is further

Revision in paragraph of point iii - Interim Use of issue proceeds

revised statement shall be read as below -

is paid by the allottees"

Further there is updation in Point xxiii - Valuation report from a Registered valuer CA Mr. Anurag Singal, bearing the registration IBBI/RV/06/2022/14679 with SEBI, has issued the revised valuation report dated December 1, 2024 for the propose

The copy of the revised report has been uploaded on the Company's website, lin for which is https://windsormachines.com/investors/

Accordingly, the Company has issued the Corrigendum dated December 2, 2024 to EGM Notice dated November 14, 2024. This Corrigendum to the EGM Notice shall form an integral part of the EGM Notice

For Windsor Machines Limited

Place: Thane Date: December 02, 2024



जाहीर सूचना

गाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र- बी३, वायकाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाण पश्चिम -४००६०४.

वालील कर्जदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत झाले आहे. खालील नमूद

अ. क्र.	कर्जदार/सह–कर्जदार/ हमीदाराचे नाव/	तारण मत्तेच्या मिळकतीचा पत्ता / अंमलबजावणीयोग्य मत्ता	सूचना पाठविल्याची तारीख़ / सूचनेच्या	एनपीए तारीख
٤.	(कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता चेतन विञ्चल चरवड/प्रिती चेतन चरवड/ (एलबीपीयुएन००००१९१६६११/	फ्लॅट क्र. ६०१, ६ वा मजला, पारिजात सिटी सव्हें क्र. १२४९, शुक्रवार पेठ, नानावटी	तारखेस थकबाकी नोव्हेंबर ०७, २०२४	06-08
٦.	एलबीआयएनडी००००१९२६६०६)/ फ्लॅट क्र. १, ३३१, शुक्रवार पेठ, शाह् चौक, मिलन मंगल कार्यालय जवळ, महाराष्ट्र, पुणे – ४११००२ गणेश नागे/गायत्री नागे/ (एलबीपीयुएन००००२०५५२५/ एलबीपीयुएन०००२०५५२५३)/ फ्लॅट क्र. ०६, प्लॉट क्र. ७१/१ + २ +	कॉलनी, तालुका हवेली, सुभाष नगर, गल्ली क्र. ५, पुरंदरे बाग, महाराष्ट्र, पुणे – ४११००२ फ्लॅट क्र. ६, १ ला मजला, डी इमारत, अल्कॉन स्केअर, प्लॉट क्र/ ७१/१+२+३, सेक्टर क्र. ७, इंद्रायनी नगर, भोसरी, तालुका हवेली, महाराष्ट्र, पुणे ४११०२६	रु. ४४,३५,०३२.०९/- नोव्हेंबर ०७. २०२४ रु.	-2028 -2028
₹.	३, सेक्टर ७, अल्कॉन स्कोअर, बिल्डिंग डी, भोसरी, इंद्रायणी नगर, महाराष्ट्र, पुणे- ४११०३६ स्किदेवी यू कुशावाह/ उमेशप्रसाद कुशावाह/	फ्लॅट क्र. ६०२, ६ वा मजला, शिवम पॅराडाईस, प्लॉट क्र. २२, सेक्टर क्र. ११, तळोजा, नवी	१०,५४,१३८.४० नोव्हेंबर ०७, २०२४	30-06
	(एलबीएमयुएम००००४९६२८५२)एलबीएमयुएम००००४९६२८५८)/ खोली क्र. १०९१, घोडबंदर रोड, बुद्ध मंदिराच्या मागे, डोंगरी पाडा, ठाणे पश्चिम, ठाणे- ४००६०७	मुंबई, तालूका पनवेल, रायगड ४१०२०८	रु. ३७,५१,७९०.८६	-2028
٧.	अभिषेक अनिल तांबे/ ईशा अभिषेक तांबे/ (एलबीएमयुएम०००४९८३१०६/ एलबीएमयुएम००००४९८३०९६)/ खोली क्र. २६४, अजिंक्य रहिवाशी संस्था संघ, इंदिरा नगर, गाव नवघर, भाईंदर पूर्व, ठाणे–४०११०५	पलॅट क्र. २०२, २ रा मजला, बी विंग, इंदेर गुरुकुल को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., इंद्रलोक कॉम्प्लेक्स फेज २, न्यु नवघर रोड, गणेश रेसिडन्सी समोर, जुना सव्हें क्र. २२१, नवीन सव्हें क्र. १९५, हिस्सा क्र. ५,२, जुना सव्हे क्र. २२२, नवीन सव्हें क्र. १९०, हिस्साक्र. १, गाव नवघर, भाइँदर पूर्व, ठाणे ४०११०५.	नोव्हेंबर ०७, २०२४ रु. ३०,११,६३९.४१	0₹-0८ -२०२४
۲.	समीर शब्बिरुद्दीन जोहरी/ तमन्ना समीर जोहरी/ (एलबीपीव्हीएल०००५८५०३१४/एलबीपीव्हीएल००००५८५०४१३)/ फ्लॅट क्र. १०५, केके सॉलिटर्स, प्लॉट क्र. १११, पळुवी मॅटीर्नेटी हॉस्पिटलजवळ, सेक्टर-२०, उलवे, वहाळ रायगड, नवी मुंबई- ४१०२०६	फ्लॅट क्र. ५०६, ५ वा मजला, भागीरथ रेसिडन्सी, ब्ल्युफिग टॉवर जवळ, प्लॉट क्र. ४, सेक्टर १०, फेझ १, गाव तळोजा, नवी मुंबई, तालूका पनवेल, रायगड ४१०२०८	नोव्हेंबर ०७ २०२४ रु. २२,३९,२३३.०६/-	0C-0C -2028
Ę.	अब्दुलरहमान अब्दुलरहीम शेख/ रुपसना खातून/ (एलबीपीएलजी००००५२१०४५३/ एलबीपीएलजी००००५४३५८०७)/ फ्लंट क्र. डी/३०२, ३ रा मजला, महावीर कृपा, नवली फाटक, पालघर-४०१४०४	फ्लॅट क्र. ३०२, ३ रा मजला, विंग डी, महाबीर कृपा को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., नवली फाटक जवळ, गाव नवली, तालूका पालघ्घर ४०१४०४.	नोव्हेंबर ०७, २०२४ रु. ८,९२,५६७.१६	0 E - 0 C
9.	करुणा पंजाबराव इंगोले/अनुप सुरेश म्हात्रे/ (एलबीएमयुएम००००५३२०५८०/एलबीएमयुएम००००५३२०५८९)/ फ्लॅट क्र. ४०२, बी विंग, सत्यम एलिजेन्झा, जाभुळ फाटा, सर्वोदय नगर जवळ, चिखलोली, अंबरनाथ, महाराष्ट्र, ठाणे- ४२१५०१	फ्लॅट क्र. ४०२, बी विंग, ४ था मजला, सत्यम एलेगेन्झा, सर्ल्हे क्र. १३० आणि १३७, हिस्सा क्र. ५, चिखलोली, ताल्का अंबरनाथ, महाराष्ट्र, ठाणे ४२१५०५	नोव्हेंबर ०७, २०२४ रु. १९,३४,७८१.९४	१९-०८ -२०२४
٤.	ाचखलाला, अबस्ताब, महाराष्ट्र, ठाण- ४१९५० हिमेश हरीश दवे/बिजल हिमेश दवे/ (एलबीएमयुएम००००४९५१३४०) आणि बी-१०१, रुबी क्लासिक, जैन मंदिराजवळ, महावीर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई- ४०००६७	फ्लॅट क्र. ००२, तळमजला, इमारत क्र. एच१/८२, सुप्रिम एम्पेरिअर, पैरैरा स्केअर, डॉन बॉस्को स्कूल मागे, जुना स क्र. २६१, हि क्र. १ भाग, नवीन स क्र. २८६, हि क्र. १भाग, जुना स क्र. २६२, जुना हि क्र. १भाग, नवीन स क्र. २८७, नवीन हि क्र. १भाग, जुना स क्र. २६४, जुना हि क्र. ३भाग, नवीन स क्र. २८९, नवीन हि क्र. ३(ए)भाग, स क्र. २६२ आणि २६५, हि क्र. ३, गाव जुचंद्र, नायगाव पूर्व, ताल्का वसई, पालघर ४०१२०८.	नोव्हेंबर १६, २०२४ रु. १८,४१,४४१.१६/-	07-06
۶.	हिमेश हरीश द्वे/बिजल हिमेश द्वे/ (एलबीव्हीआरआर०००४९३७८९५) आणि बी - १०१, रुबी क्लासिक, जैन मंदिराजवळ, महावीर नगर, कांदिवली पश्चिम. महाराष्ट्र मुंबई- ४०००६७	फ्लॅट क्र. ००३, तळमजला, इमारत क्र. एच१/८२, सुप्रिम एम्पेरिअर, पैरैरा स्केअर, डॉन बॉस्को स्कूल मागे, जुना स क्र. २६१, हि क्र. १ भाग, नवीन स क्र. २८६, हि क्र. १भाग, जुना स क्र. २६२, जुना हि क्र. १भाग, नवीन स क्र. २८७, नवीन हि क्र. १भाग, जुना स क्र. २६४, जुना हि क्र. ३भाग, नवीन स क्र. २८९, नवीन हि क्र. ३(ए)भाग, स क्र. २६२ आणि २६५, हि क्र. ३, गाव जुचंद्र, नायगाव पूर्व, तालूका वसई, पालघर ४०१२०८.	नोव्हेंबर १६, २०२४ रु. १८,१२,८०३.८८/-	02-0C -2028
१०.	गणेश रामकृष्ण अस्वले/वैशाली गणेश अस्वले/ (टीबीएनएमयु००००६९४९७३३) आणि घर क्र. ३४५/२/६८/जी/९, साईनाथ सोसायटी, कैलाशनगर कामतघर, नारपोली पोलीस स्टेशन जवळ, ठाणे महाराष्ट्र भिवंडी, ठाणे- ४२१३०२	पर्लेट क्र. १००१, १० वा मजला, इमात क्र. बी, सियारा फॉर्च्युन, एचपी पेट्रोल पंप बाजूला, सल्हेंक , १४/१, १४/२, १४/३, १४/५, सिटी सल्हें क्र. ८१४५, ८१४६, ८१५३, ८१७२, ८१७६, ८१७७, ८१७५, ८१७५, ८१८५, ८१८५, ८१८५, ८१८५, ८१८५, ८१८५, ८१८५, ८१८५, ८१८५, ८१८५, ८१८५, ८१८५, ८१८५, ८१९४, ८१९४, ८१९४, ८१९४, ८१९५, ८१९५, ८१९५, ८२४८, ८२४८, ८१९५, ८२४८, ८२३८, ८२३८, ८२३८, ८२३८, ८२३८, ८२३८, ८२३८, ८२४८, ८२४४, वर्षेष्ठ, ८२४८, ८२४६, ८१९५, ८२०४, ८२४६, ८१९६, ८१०४, ८४४६, वर्षेष्ठ, ८४४५, ८४४६, ८१४६, ८४४६, वर्षेष्ठ, ८४४८, ८४४५, वर्षेष्ठ, ८४४५, ८४४५, ८४४५, वर्षेष्ठ, ८४४५, ८४४५, ८४४५, वर्षेष्ठ, ८४४५, ८४४५, ८४४५, वर्षेष्ठ, वर्षेष्ठ, ८४४५, ८४४५, वर्षेष्ठ, ८४४५, ८४४५, १८४५, वर्षेष्ठ, ८४४५, ८४४५, १८४५, वर्षेष्ठ, वर्षेष्ठ, ८४४५, ८४४५, १८४५, १८४५, वर्षेष्ठ, वर्षेष्ठ, १८४५, १८४	नोव्हेंबर १६, २०२४ रु. ८,३७,८३०/-	∘६-∘८ -२∘२४
११.	मनीष प्रमोदराय शाह/ प्रीती मनीष शहा/ (एलबीएमयुएम००००५२४८३१२) आणि ए/१२, सहकार सदन सीएचएस लि., २रा मजला, एसएन पाटील डॉबिवली पूर्व, ठाणे-४२१२०१	फ्लॅट क्र. ३०३, ३ रा मजला, ए विंग, वंदे श्रीराम को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., सर्व्हे क्र. ६१, हिस्सा क्र. ७(भाग), प्लॉट क्र. ८, सिटी सर्व्हे क्र. ९७८३, गाव गजबंधन पाथालीं, स क्र. पाथ जिजई नगर, डोंबिवली पूर्व, तालूका कल्याण, जि. ठाणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे ४२१२०१	नोव्हेंबर १६, २०२४ रु. १५,५२,३४८.२२/-	१३-ou -२o२४
१२.	पीराराम अचलराम चौधरी / रेखा पीराराम चौधरी / (एलबीटीएनई००००६०२४४९७) आणि घर क्र. ८४५०, शिवनेरी चाळ, सावरकर चौक, महालक्ष्मी नगर, अंबरनाथ- ४२१५०१	युनिट क्र. ए–३१०, ३ रा मजला, ए विंग, देव हार्मनी, सर्व्हें क्र. ९७, हिस्सा क्र. ४३, सर्व्हें क्र. ९९, हिस्सा क्र. ६, गाव शिरगाव, तालूका अंबरनाथ, ठाणे ४२१५०३	नोव्हेंबर १६, २०२४ रु. १६,९४,१६७.८२/-	-5058
१३.	प्रथमेश रमेश साळुंके/रेश्मा रमेश साळुंके/ (एलबीएमयुएम००००४८५८८९२) आणि खोली क्र. २०६, त्रिमूर्ती अपार्टमेंट, ठाणे बेलापूर रोड, दिया बाबा मंदिराजवळ, दिया, ऐरोली, नवी मुंबई- ४००७०८	फ्लॅट क्र. ए-३०१, ३ रा मजला, विंग ए, कासा फाँटाना, कोडनेम एपिक, पलावा फेझ २, कल्याण शिळ रोड, तळोजा बायपास रोड, सब्हें क्र. ३७/१ए भाग, ३७/१बी भाग, ३७/२बी भाग, ३७/३ भाग. गाव खोनी, डॉबिवली पूर्व, ता. कल्याण, ठाणे ४२१२०३	नोव्हेंबर १६, २०२४ रु. २५,२९,२६०.०४/-	03-0C -2028
₹४.	मना नारन बारवोडिया/ नरेंद्र माना बारवोडिया/ (एलबीएनएमयु०००२८६४७२२) आणि डी-७-९ ''सहयोग को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.' सेक्टर ४८ ए, सीवृड्स, पोलीस चौकीजवळ, नवी मुंबई- ४००७०६	फ्लॅट क्र. ई-७/१, १ ला मजला, टेनमेंट ६, गीतांजली को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., ई टाईप, नवरत्न हॉटेल जवळ, सेक्टर क्र. ४६, सिव्ड्स नेरुळ, नवी मुंबई ४००७०६	नोव्हेंबर १६, २०२४ रु. १९,३४,६९४.३४/-	03-06
१५.	विजय हरी जगताप/ रुपाली विजय जगताप/ (एलबीटीएनई००००५९९६७२०) आणि न्यू पोलीस लाईन, बिल्डिंग क्र. सी, रूम क्र. ३५, हेड पोस्ट ऑफिस समोर, कोर्टनाका, ठाणे पश्चिम महाराष्ट्र ठाणे– ४००६०१	फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी विंग, शिवम ग्रीन फेझ २, मोहन ग्रीन्स वूड समोर, गट क्र. ५, हिस्साक्र. ६, १३, ११, बदलापूर पश्चिम, गाव मांजरली, ता अंबरनाथ, ठाणे ४२१५०३	नोव्हेंबर,०२, २०२४ रु. २८,७३,३१९.१/-	0 E - 0 C
१६.	विजय हरी जगताप/ रुपाली विजय जगताप/ (एलबीएमयुएम००००६१२७३५०) आणि न्यू पोलीस लाईन, बिल्डिंग क्र. सी, रूम क्र. ३५, हेड पोस्ट ऑफिस समोर, कोर्टनाका, ठाणे पश्चिम महाराष्ट्र ठाणे ४००६०१	फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, बी विंग, शिवम ग्रीन फेझ २, मोहन ग्रीन्स वूड समोर, गट क्र. ५, हिस्साक्र. ६, १३, ११, बदलापूर पश्चिम, गाव मांजरली, ता अंबरनाथ, ठाणे ४२१५०३	नोव्हेंबर ०२, २०२४ रु. १,८६,३४१.५८/-	0 E - 0 C - 7 0 7 8
<u></u> (७.	जान करण्यण्य पवन सारंग पाटील/ यज्ञिकांत सारंग पाटील/ (एलबीकेएलवाय००००६९८५८४९) आणि फ्लॅट क्र. १०२, ए विंग, स्वामीराज अपार्टेमेंट, रिलायन्स डिजिटल जवळ, कल्याण पश्चिम, ठाणे- ४२१३०१	पलॅट क्र. ५०५, ५ वा मजला, काशी विश्वनाथ, इमारत क्र. ए-०४, माधव संसार, माधव संसार श्री गणेश साई रचना बैजनाथ काशी विश्वनाथ को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., संकल्प सिंगल रोड, पालिका मिळकत क्र. बी०८०१३३८४०००/५०५, स क्र. ३२, हि क्र. १/२, , स क्र. २६, हि क्र. ५/१, स क्र. ३०, हि क्र. १, स क्र. ३२, हिस्सा क्र. १/३, स क्र. ५९, हि. क्र. आणि स. क्र. ३०, हि क्र. २, गाव गांधारे, ता. कल्याण पश्चिम, ठाणे ४२१३०१	नोव्हेबर,०२, २०२४ रु. १,०२,२८४.१८/-	0 E - 0 C - 2 0 2 8
१८.	पवन सारंग पाटील/ यज्ञिकांत सारंग पाटील/ (टीबीकेएलवाय००००६९६३६४६) आणि फ्लॅट क्र. १०२, ए विंग, स्वामीराज अपार्टमेंट, रिलायन्स डिजिटल जवळ, कल्याण पश्चिम, ठाणे ४२१३०१	पलंट क्र. ५०५, ५ वा मजला, काशी विश्वनाथ, इमारत क्र. ए-०४, माधव संसार, माधव संसार श्री गणेश साई रचना बैजनाथ काशी विश्वनाथ को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., संकल्प सिंगल रोड, पालिका मिळकत क्र. बी०८०१३३८४०००/५०५, स क्र. ३२, हि क्र. १/२, , स क्र. २६, हि क्र. ५/१, स क्र. ३०, हि क्र. १, स क्र. ३२, हिस्सा क्र. १/३, स क्र. ५९, हि. क्र. आणि स. क्र. ३०, हि क्र. २, गाव गांधारे, ता. कल्याण पश्चिम, ठाणे ४२१३०१	नोव्हेबर,०२, २०२४ रु. ३६,५०,६८९.७८/-	0 E - 0 C - 7 0 7 8
१९.	नेहल बिपिन मेहता/निलनी बिपिन मेहता/ (एलबीएमयुएम००००५०७४८५०) आणि सी-१३०१, १३ वा मजला, सिद्धी गरिमा, न्यू सीटीएस क्र. ४ए, (माजी सीटीएस क्र. ४, ५, ६, ७, ८ए आणि ८बी), १२३ ए, कलेक्टर कॉलनी, चेंबूर कॅम्प महाराष्ट्र मुंबई- ४०००७४	फ्लॅट क्र. १३०२, १३ वा मजला, सी विंग, सिद्धी गरिमा, कलेक्टर कॉलनी, चेंबूर कॅम्प, सीटीएस अंतिम प्लॉट क्र. ४ए आणि ४बी, सर्व्हें क्र. ७१, हिस्सा क्र. १(भाग), गाव वाधवली, चेंबूर पूर्व, मुंबई ४०००७४.	नोव्हेंबर १६, २०२४ रु. ५०,७६,४३३.७४/-	03-06 -2028
२०.	स्वाती महेश सिंग/ (एलबीटीएनई००००५५६०७३९) आणि फ्लॅट नं. १/४, बिल्डिंग क्र. एफ, राधाकृष्ण पार्क, मलंग रोड, चेतना शाळेजवळ, कल्याण पूर्व, ठाणे-४२१३०६	फ्टॅंट क्र. ११०७, ११ वा मजला, इमारत क्र. १, दावाखार एलिगन्स, एस्सर पेट्रोल पंप समोर, कल्याण मलंग रोड, सर्व्हें क्र. ३३, हिस्सा क्र. ९, १०, सर्व्हें क्र. ५५, हिस्सा क्र. ५/ए, गाव पिसवली, ता. कल्याण (पूर्व), ठाणे ४२१३०६	नोव्हेंबर १६, २०२४ रु. ५७,४२,४९३.५६/-	03-00 -2028
२१. २२.	अख्तर हुसेन मुशर्रफ हुसेन सय्यद/ साथरा अख्तर हुसेन सईद/ (एलबीएमयुएम००००५२४०६२८) आणि आय-९३३, राज लेगसी २, होम टाउन जवळ, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई- ४०००८३ अनूप कुमार गुप्ता/ श्रद्धा हष तिवारी/ (एलबीएमयुएम००००५१४८९६६)	पर्लेट क्र. ६०५, ६ वा मजला, ए विंग, मास मेट्रोपोलिस, वत्सलाताई नाईक नगर, एस जी बर्वे मार्ग, सी एस टी रोड, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, सीटीएस क्र. १२३(भाग), १८३५(भाग), ११६(भाग) आणि सल्हें क्र. १४, १४ए, गाव चेंबूर, मुंबई ४०००७१. फ्लॅट क्र. १८०२, १८ वा मजला, विंग ए, इमारत क्र. १, रुपारेल ऑप्टिमा, सल्हें क्र. १५७	नोव्हेंबर १६, २०२४ रु. ७३,०८,१२७.८८/- नोव्हेंबर १६, २०२४	03-06 -2028
	आणि पस्तॅट ए - ११०१, ११ वा मजला, ध्रुव पार्क को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, डी मॉन्टे लेन कांचपाडा, महाराष्ट्र, मुंबई- ४०००६४	आणि ५४/२, सिटी सर्व्हें क्र. ४७१ ए (भाग), गाव कांदिवली, तालूका बोरिवली, गणेश नगर, चारकोप लिंक रोड, क्रॉस जगदीश शेट्टी मार्ग, ऑस्कर हॉस्पिटलच्या हद्दीत, बृह-मुंबई महानगरपालिकाचा आर/साऊथ वॉर्ड, महाराष्ट्र, मुंबई ४०००६७	रु. ४४,९७,५५२.८८/-	-2028
₹₹.	जयंती सेल्वा सोलोमन नाडर/ सेल्वा सोलोमन/ (एलवीटीएनई००००५४८७५८९) आणि खोली क्र. ३०२, श्री लक्ष्मी दर्शन सीएचएस लिमिटेड, बिल्डिंग क्र. ०१, सिनेमॅक्स जवळ, बेव्हरली पार्क, मीरा रोड पूर्व, वहीटीसी: मीरा कनाकिया रोड, ठाणे महाराष्ट्र– ४०११०७	प्लॉट क्र. ११०१, ११ वा मजला, डी विंग, कासा पासेओ डी ते एच को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, लेकशोर ग्रीन, गांव खोनी, तळोजा रोड, डोंबिवली पूर्व, तालूका कल्याण, जि. ठाणे ४२१२०४	नोव्हेबर १६, २०२४ रु. ३५,०७,९६६.१९/-	03-00 -2028
₹४.	प्रिया मंदार जोशी/ सीपीएम क्रिएटर्स सपोर्ट/ मंदार चंद्रकांत जोशी/ रोहिणी चंद्रकांत जोशी/ चंद्रकांत जार्दान जोशी/ मे आय लिंक फायनान्शियल सोल्युशन्स/ आरपीएम बिल्डर्स सपोर्ट/ मे आय लिंक फायनान्शियल अंड मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड/ चंद्रकांत जार्दान वोशी एचयुएफ/ मंदार चंद्रकांत जोशी एचयुएफ/ टीबीटीएनई००००६२१०४८२/ १०२ बी.	फ्लॅंट क्र. १०२ आणि १०५, १ ला मजला, इमारत ८, जोग टॉबर सीएचएसएल, मारुती रोड मागे, सहयोग मंदिर मार्ग, गाव नौपाडा, ठाणे पश्चिम, स क्र. ६१, ठाणे ४००६०२	ऑक्टोबर २४, २०२४ रु. ३४,६१,६७०.३८/-	-2028
२५.	जोग बिल्डिंग, सहयोग मंदिर मार्ग, बेहराम मारुती रोड, ठाणे – ४००६०२ प्रिया मंदार जोशी/ मे आय लिंक फायनात्शिअल सोल्युशन्स/ मंदार चंद्रकांत जोशी/ चंद्रकांत जनार्दन जोशी/ रोहिणी चंद्रकांत जोशी/ मे आय लिंक फायनान्शिअल अँड मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड/ सीपीएम क्रिएटर्स	फ्लॅट क्र. २१०३, २१ वा मजला, एम्पायर टॉवर, लिजेंट इमारत, एल बी एस मार्ग, ठाणे पश्चिम, ठाणे ४००६०२	ऑक्टोबर २४, २०२४ रु. १,०२,१८,५९०.१२/	-3058
२६.	सपोर्ट/ मंदार चंद्रकांत जोशी एचयुएफ/ आरपीएम बिल्डर्स सपोर्ट / एलबीकेएलवाय००००५१९८४४२/ १०२ बी, जोग बिल्डिंग, सहयोग मंदिर मार्ग, बेहराम मारुती रोड, ठाणे– ४००६०२ प्रिया मंदार जोशी/रोहिणी चंद्रकांत जोशी/मंदार चंद्रकांत जोशी/चंद्रकांत	प्लॅट क्र. १०२ आणि १०५, १ ला मजला, इमा ८, जोग टॉवर सीएचएसएल, मास्ती रोड मागे,	- ऑक्टोबर २६ २०२४	08-00
२७.	जनार्दन जोशी / एलबीकेएलवाय००००३३२४०३९ / फ्लॅट क्र. १०२, ८ जोग बिल्डिंग, सहयोग मंदिर मार्ग, मास्ती रोडच्या मागे, नौपाडा, ठाणे पश्चिम, ठाणे– ४००६०२ प्रिया मंदार जोशी/रोहिणी चंद्रकांत जोशी/मंदार चंद्रकांत जोशी/चंद्रकांत	सहयोग मंदिर मार्ग, गाव नौपाडा, ठाणे पश्चिम, स क्र. ६१, ठाणे ४००६०२ फ्लॅट क्र. १०२ आणि १०५, १ ला मजला, इमा ८, जोग टॉवर सीएचएसएल, मास्ती रोड मार्ग,	रू. ६९,०६,५७७.१८/- ऑक्टोबर २६, २०२४	-2028
	जनार्दन जोशी / एलबीकेएलवाय००००३३२४०३८ / फ्लॅट क्र. १०२, ८ जोग बिल्डिंग, सहयोग मंदिर मार्ग, मारुती रोडच्या मागे, नौपाडा, ठाणे पश्चिम, ठाणे– ४००६०२ अमित नकुल पंडित / कांचन मनोहर वलंजु	सहयोग मंदिर मार्ग, गाव नौपाडा, ठाणे पश्चिम, स क्र. ६१, ठाणे ४००६०२ फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, इमारत क्र. १, विंग बी, राही प्लाझा को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग	रु. १६,१७,३७५.७६/- ऑक्टोबर २३ २०२४	- २०२১
	(एलबीकेएलवाय००००५२७०६०२) खोली क्र. १०४, बी इमारत क्र. ७, राही प्लाझा, गांधी नगर, प्लॉट क्र. ३६, सुभाष डेअरी, पीएनटी कॉलनी, स्टार कॉलनी, क्रॉस रोड डॉबिवली पूर्व, ठाणे- ४२१२०१	सोसायटी लि., सर्व्हें क्र. ३६, हिस्सा क्र. १/३ भाग, गाव नांदिवली, सुभाष डेअरी, क्रॉस रोड भाग, पी आणि टी कॉलनी, गांधी नगर, डोंबिवली पूर्व, तालूका कल्याण, ठाणे ४२१२०१.	रु. १८,९६,९१५.२४/-	- २०२४
۱۹.	प्रभाकर पारुदास शिंदे (टीबीकेएलवाय००००६३१९५८४/ एलबीकेएलवाय००००६३६१४३४) खोली क्र. १०४, शिवम अपार्टमेंट, रिव्हर वुइस समोर, देसाई नाका कल्याण शिळ रोड, ठाणे – ४२१२०१ रिफक शफी शेख/ नसरीन रिफक शेख (टीबीटीएनई००००६४८८४२३)	पर्लेट क्र. १०२, १ ला मजला, इमारत क्र. ५१, समृद्धी एव्हरग्रीन्स पोद्दार, इमारत क्र. ४९ ते ५४ को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., सह्याद्री मंगल कार्यालय जवळ, नेरळ बदलापूर रोड, गट क्र. ४/२,५,७,८,१०, गाव सापे, तालूका अंबरनाथ, ठाणे ४२१५०३ पर्लेट क्र. १०२, १ ला मजला, विंग ए, पेटल रेसिडन्सी सोसायटी नावे ज्ञात पटेल रेसिडन्सी	ऑक्टोबर २३ २०२४ रु. १४,२१,७५२.४६/- ऑक्टोबर २३, २०२४	0 \(\) - \(\) 0 \(\) 0 \(\) 0 \(\) 0 \(\) 0 \(\)
११.	खोली क्र. ए-१, बोळन चाळ, मुसाफिर वखार समोर, अंबरनाथ पश्चिम, ठाणे - ४२१५०५ संतोष डी शेट्टी/ सरिता संतोष शेट्टी/ (एलबीटीएनई००००६०८९३३४) आणि पी ००१ सी आयरीस बिल्डिंग, लोढा पॅराडाईज, इस्टर्न एक्सप्रेस हायवे	प्लॉट ए विंग ए को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., सव्हें क्र ५, हिस्सा क्र. १९, सीटीएस क्र. ३१/३, गाव कोहोज, खुंटवली, ताल्का अंबरनाथ, ठाणे ४२१५०१ फ्लॅट क्र. ६०४, ६ वा मजला, विंग ए१, अप्पर ठाणे सेरेनो ए१ इमारत, अप्पर ठाणे, लोढा धाम जवळ, अक्र. ३५/१भाग, मुंबई नाशिक हायवे, गाव अंजुर सुराई, भिवंडी, मुंबई४२१३०२	रु. २६,९५,०११/- ऑक्टोबर २५, २०२४ रु.	- २०२४ • २ - ०६ - २०२३
٦.	लोढा वर्ल्ड जवळ, शाळा माजिवडा ठाणे, मुंबई- ४००६०१ भरत पी चौधरी/ सारिका भरत चौधरी/ (एलबीएनएएस००००५५८६२५७) आणि ए २, एकदंत रो हाउस, साईग्राम कॉलनी जवळ, उपेंद्र नगर, नाशिक,	फ्लॅट क्र. १०५, १ ला मजला, मालती हाईट्स अपार्टमेंट, आस्टीओ सिम्नल जवळ, मेरी रासबिहारी लिंक रोड, प्लॉट क्र. १/२/३, अनु क्र. २०४/११, राज स्वीट समोर, तन्मई	४७,६७,१९९.२४/- ऑक्टोबर २६, २०२४ रु.	02-00
₹₹.	महाराष्ट्र- ४२२००८ विपेन मंगतराम कपूर/ पिंकी सिंग/ (एलबीपीयुएन००००५८४४०६८/एलबीपीयुएन००००५६८४९९७) /५ / ६,	हाँस्पिटल जवळ, म्हासक्ल, नाशिक, नाशिक ४२२०३ पर्लेट क्र. ३०४, ३ रा मजला, विंग क्र. डी, बहुले टाऊनशिप फेझ २, नवीन क्रव्हे क्र. २१५ (जुना सर्व्हे क्र. १७४), हिस्सा क्र. ६, गाव फुरसुगी, तालूका हवेली, गंगा नगर, महाराष्ट्र, पुणे	३०,४५,२४६.९८/- ऑक्टोबर १० २०२४ रु.	03-00
₹४.	वाणोवाडी रोड, कमांड हाँस्पिटल, महाराष्ट्र, पुणे- ४११०४० धर्मेश किशोर देसाई/ महेक किशोर देसाई/ जागृती किशोरभाई देसाई/ (एलबीआरएजे००००३१४१२४४) आणि ९५५, रविवार पेठ, दगडी नागोबा, गुरुद्वारा, पुणे- ४११००२	४१२३०८ पलॅट क्र. २, तळमजला, इमारत क्र. ७७, रेस कोर्स पार्क, रेल्वे क्रॉसिंग जवळ, आर एस क्र. ४८१ पैकी, उप प्लॉट पैकी प्लॉट क्र. २९, नृंध क्र. २१३, एअरपोर्ट रोड, नमुना, राजकोट ३६०००३	१५,३०,७४०.६६/- नोव्हेंबर ०५, २०२४ रु. ८,४५,६६८.१९/-	03-08
₹५.	केवलानी मोहित चेतनदास/ केवलानी ज्योतिबेन चेतनदास/ (एलबीबीआरडी००००६६९८६९/ / टीबीबीआरडी००००६६८५७८१) आणि डी-१०३, अर्पण फ्लॅट, मानव मंदिर सोसायटीसमोर, दिवाळीपुरा, सुकृती मंदिराजवळ, वडोदरा- ३९०००७	पर्लंट क्र. डी-१०३, टॉबर- डी, अर्पण फ्लंट, मानव मंदिर सोसायटी समोर, आर एस क्र. १७७, टी पी एस क्र/१५, एफ पी क्र. १००, सी.टी.एस. क्र. २१८७, दिवालीपूरा रोड, अकोटा, फतेहगंज, वडोदरा ३९०००२	ऑक्टोबर १८, २०२४ रु. २४,२७,२५२.८१/-	१८-०८ -२०२४
₹.	बिनाल नरेंद्र तांडेल / नरेंद्र ईश्वरभाई तांडेल / (एलबीव्हीपीआय००००४४६५८७४) आणि बी-११, भवानी कॉम्प्लेक्स, भगिनी समाज हायस्कूल जवळ, रेंटलाव उडवाडा, पारडी,	रो हाऊस क्र. ९७, कर्मभुमी ड्रीम सिटी, डीसीओ स्कूल जवळ, सर्व्हें क्र. १०४८/१०४९, बालाखाडी स्टेशन रोड, पारडी, वलसाड ३९६१२५	ऑक्टोबर २९, २०२४ रु. २८,५४,७३२.९६/-	03-0C -2028
₹७.	बलसाड- ३९६१८० जयराम गिरी/ पुष्पा गिरी/ (टीबीव्हीपीआय००००६७४९७५/ एलबीव्हीपीआय००००६७८६८७१) आणि खोली क्र. ०१, परमोदभाई की चाळ, हिंगलाज माता मंदिर, मुक्तानंद मार्ग, चानोद, वलसाड,	फ्लॅट क्र. २०६, २ रा मजला, साई तुलसी, न्यु सर्व्हें क्र. ४४६, जुना सर्व्हें क्र. ३३०, बलिथा, बलसाड, वापी ३९६१९१	नोव्हेंबर ०२, २०२४ रु. १०,०४,०५५.५६/-	09-0 <u>६</u> -२०२४
	वापी- ३९६१९१			L .

सुचनेच्या पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासार्ट याद्वारे बोलाविण्यात येत आहे कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनन्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुर्दी अन्वये पुढील पावले उचलण्य

दिनांक : डिसेंबर ०३, २०२४, ठिकाण: मुंबई

सावधगिरीची सूचना

हबटाऊन सिझन्स-ब्लॅक फॉरेस्ट महारेरा नोंदणी क्र. पी५१८००००८५५२ प्रवर्तक : जॉयनेस्ट प्रिमायसेस प्रा. लि.

फ्लॅट क्र. १३०१, १४०१, १३०२ आणि १४०२ (सर्व बी-विंग मध्ये) याद्वारे सूचना देण्यांत येते की, आमचे अशील मे. सुप्रिम फिनकॉर्प ज्यांचे कार्यालय आहे - ८ए/४, बसंत

पार्क, आर. सी. मार्ग, चेंबुर, मुंबई - ४०००७९, महाराष्ट्र यांनी सर्व ७ ऑक्टोबर,२०२२ दिनांकीत प्रवर्तक जॉयनेस्ट प्रिमायसेस प्रा. लि. शी केलेल्या चार नोंदणीकृत विक्री करारांद्वारे बिल्डिंग हबटाऊन सिझन्स-ब्लॅक फॉरेस्ट बी-विंग मधील फ्लॅट क्र. १३०१, १४०१, १३०२ आणि १४०२ **('सदर**

याद्वारे जनतेला अधिसूचित करण्यांत येते की, सदर चार नोंदणीकृत विक्री करारांनुसार मे. सुप्रिम फिनकॉर्प यांना सदर फ्लॅटस मध्ये संपूर्ण अधिकार, हक्क आणि हितसंबंध आहेत. कोणत्याही व्यक्तीं बिल्डिंग हबटाऊन सिझन्स–ब्लॅक फॉरेस्ट मधील सदर फ्लॅटस च्या संबंधात प्रवर्तकांशी व्यवहार करत असतील किंवा आधीच व्यवहार केला असेल, ते तसे त्यांच्या जोखिमीवर करतील.

सुमारे २५२.५३ चौ. मी. मोजमापित सीटीएस क्र. ४६९-ए धारक बेगर होम प्रिमायसेस, सीटीएस क्र.

४६९-ए, जैन मंदिरा समोर, आर.सी. चेंबुरकर मार्ग, चेंबुर (पूर्व), मुंबई - ४०००७१ येथे स्थित तालुका कुर्ला, गाव चेंबुर, जिल्हा मुंबई येथे स्थित ती सर्व अखंड मोठी जमीन किंवा भूमी. डिसेंबर २०२४ च्या ह्या ०३ ऱ्या दिवशी दिनांकीत

झुबीन सोहराब मॉरिस

सिनियर पार्टनर लिटील अँड कं., ऑडव्होकेटस अँड सॉलिसिटर्स

३ रा मजला, सेंट्रल बँक बिल्डिंग, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१ ईमेल : morris@littlecompany.com

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण. मुंबई खंडपीठ - II कंपनी योजना याचिका क्र. सी.पी. (सीएए)/१९५ (एमबी)/२०२४

संबंधित कंपनी योजना अर्ज क्र. सी.ए. (सीएए)/१२९ (एमबी)/२०२४ कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणामध्ये

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते कलम २३२ वाचून कलम ६६ व इतर संबंधित तरतुदी व कंपनी (तडजोड, योजना आणि विलीनीकरण) नियम, २०१६ च्या प्रकरणामध्ये आणि

"क्वेस्ट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड" (विभाजित कंपनी किंवा पहिली अर्जदार कंपनी) या कंपनीच्या विभाजित उपक्रमाचे "क्वेस्ट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड" (परिणामी कंपनी किंवा दुसरी अर्जदार कंपनी) मध्ये विभक्तीकरण आणि त्यांच्या संबंधित भागधारकांशी व्यवस्थेच्या योजनेच्या संबंधित प्रकरणामध्ये क्वेस्ट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड

(कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, ज्याचे नोंदणीकृत कार्यालय फ्लॅट क्र. ३, प्लॉट क्र. १८८, गुरुकृपा, पहिला मजला, जैन मंदिराजवळ, जैन सोसायटी, सायन (पश्चिम), मुंबई - ४०० ०२२, महाराष्ट्र येथे आहे. सीआयएन : U65990MH1992PTC066602

....पहिली अर्जदार कंपनी / विभाजित कंपनी क्वेस्ट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड (कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत नोंदणीकत कंपनी ज्याचे नोंदणीकृत कार्यालय प्लॉट क्र. १८८, गुरुकृपा, सायन, रोड २५८, गुजरात सोसायटी, सायन, मुंबई - ४०० ०२२, महाराष्ट्र येथे आहे.) सीआयएन : UB6309MH2024PTC425230

....दुसरी अर्जदार कंपनी / परिणामी कंपनी (एकत्रितपणे अर्जदाँर कंपन्या म्हणून ओळखल्या जातील) <u>याचिकेची सूचना</u>

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ वाचून कलम ६६ व इतर संबंधित तरतुदींनुसार, "क्वेस्ट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड" च्या विभाजित उपक्रमाचे "क्वेस्ट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड" मध्ये पुनर्रचनेसाठीची योजना आणि त्यांच्या संबंधित भागधारकांशी संबंधित योजना ("ही योजना") मंजुरीसाठी अर्जदार कंपन्यांकडून मा. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाकडे (NCLT) सादर करण्यात आलेला अर्ज मा. न्यायाधिकरणाने दिनांक ११ नोव्हेंबर, २०२४ रोजी मंजूर केला आहे. वरील अर्जाची सुनावणी मा. न्यायाधिकरणाकडे सोमवार, ०६ जानेवारी, २०२५ रोजी

सदर अर्जास पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्या किंवा विरोध करणाऱ्या संबंधित कोणत्याही व्यक्तीने वरील पत्त्यावर दिलेल्या अधिकृत प्रतिनिधीला, सुनावणीच्या तारखेच्या किमान दोन दिवस आधी, स्वाक्षरीसह आपली भूमिका किंवा त्याच्या/तिच्या वकीलाद्वारे भूमिका कळवावी. विरोध दर्शविणाऱ्या व्यक्तीने विरोधाचे आधार किंवा त्या संदर्भातील प्रतिज्ञापत्राची प्रत सादर करावी. अर्जदार कंपन्यांच्या अधिकृत प्रतिनिधीकडून, आवश्यक शुल्क भरल्यानंतर, कंपनी योजना अर्जाची व त्यासोबतच्या सर्व जोडपत्रांची प्रत इच्छुक व्यक्तीस पुरविण्यात येईल. दिनांक : ३ डिसेंबर, २०२४

> अर्जदार कंपन्यांच्या वतीने श्री. हितेन संपत अर्जदार कंपन्यांचे अधिकृत स्वाक्षरीकर्ता



इंडो अमाईन्स लिमिटेड

सीआयएन : एल९९९९९एमएच१९९२पीएलसी०७००२२ नयः डब्ल्यू-४४, फेज ॥, एम.आय.डी.सी., डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे-४२१२०४ : ७०४५५९२७०३/७०४५५९२७०६/७४९८२४५१७८/ ८२९१०९८८२७ वेबसाईट: <u>www.indoaminesItd.com</u>

सूचना (कंपनीच्या समभागधारकांसाठी)

विषयः इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंडमध्ये समभागांचे हस्तांतरण याद्वारे ही सूचना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुर्दी आणि अन्य प्रयोज्य तरतुर्दी सहवाचता इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रूल्स, २०१६ च्या नियम ६ आणि त्यानंतर नेगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या वेळोवेळी सुधारित आणि दरुस्त केलेल्या २८ फेब्रुवारी, २०१७ व १६ ऑक्टोबर, २०१७ दिनांकित अधिसूचनां द्वारा सुधारित (''रूल्स'') ला अनुसरुन देण्यांत येते की, मागील लगतचा सलग सात किंवा जास्त वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश प्रदान केला नाही किंवा भागधारकांनी दावा केला नाही ते शेअर्स इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (''आयईपीएफ ऑथॉरिटी'') च्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र ठरतील.

त्यानुसार, आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून आणि त्यानंतर मागील सात सलग वर्षांसाठी ज्यांच्या संबंधातील अंतिम लाभांश दावा केलेला नाही ते सर्व संबंधित समभाग (''असा शेअर्स'') सदर रूल्स नुसार आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित केले जातील.

रूल्स मध्ये मांडलेल्या आवश्यकतांचे पालन करून, कंपनीने मागील सलग ७ वर्षे २०१६-२०१७ पासून ज्यांचे अंतिम लाभांश दावा न करता पडून आहेत आणि सदर रूल्स अंतर्गत आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरण होण्यास ज्यांचे समभाग पात्र ठरले त्या संबंधित भागधारकांना त्यांच्या अलिकडच्या उपलब्ध पत्त्यावर लवकरात लवकर लाभांशावर दावा करण्यास सांगणारे पत्र कुरियरमार्फत आधीच पाठवले आहे.

ज्या भागधारकांनी वर्ष २०१६-२०१७ करिता अंतिम लाभांशावर दावा केलेला नाही ते कंपनीला किंवा कंपनीचे रजिस्ट्रार ॲण्ड शेअर ट्रान्स्फर एजंट (आरटीए) मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड त्यांचा कार्यालय येथे एस ६-२, ६ वा मजला, पिनाकल बिझनेस पार्क , अहुजा सेंटरच्या पुढे, महाकाली केव्हज् रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, महाराष्ट्र, भारत, ईमेलः <u>investor@bigshareonline.com</u> दू. क्र. ०२२ -६२६३ ८२०० येथे ३० जानेवारी, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी लिहावे.

ह्या संबंधात ३० जानेवारी, २०२५ पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व विनंत्या कंपनीकडून प्रयोज्य कायदे आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम यानुसार निकाली काढल्या जातील. जर कोणताही वैध दावा केला नाही तर, ३० जानेवारी, २०२५ पर्यंत ज्यांच्या संबंधातील लाभांश प्रदान न होता/दावा न करता पडून आहे ते शेअर्स कंपनीला पुढे कोणतीही सूचना न देता आयईपीएफ रूल्स नुसार आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित करणे भाग पडेल. पुढे, रूल्सच्या नियम ६ (३) च्या बाबतीत, कंपनीने तिची वेबसाईट www.indoaminesltd.com वर अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील आणि आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरण होऊ घातलेले शेअर्स यांचे विवरण अपलोड सुद्धा केले आहेत. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या व ज्यांचे शेअर्स आयईपीएफ अकाऊंट मध्ये हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत त्या संबंधित भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, कंपनी मूळ शेअर प्रमाणपत्रांच्या बदल्यांत प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्रे जारी करेल आणि त्यांच्या नावे नोंदणी केलेली ही मूळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रद्द ठरतील आणि अपरक्राम्य म्हणून गृहित धरली जातील. कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड केलेली ही माहीती म्हणजे रूल्स नुसार आयईपीएफ अकाऊंटकडे शेअर्स हस्तांतरित करण्याच्या कारणास्तव कंपनीकडून प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्रे जारी केली जाण्यासंबंधात दिलेली पर्याप्त सूचना समजावी.

सभासदांना याद्वारे कळविण्यांत येते की, रूल्सनुसार आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित केलेल्या अशा कोणत्याही शेअर्सवरील उपार्जित सर्व लाभांसह शेअर्स आणि दावा न केलेल्या लाभांशाच्या संबंधात कंपनी विरुद्ध कोणताही दावा राहणार नाही आणि रूल्स मधील विहित प्रक्रिया अनुसरून आयईपीएफ ऑथॉरिटीकडून ते परत मागता येतील. तुम्हाला कोणतीही चौकशी/ स्पष्टीकरण करायची असल्यास कंपनी किंवा रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट कडे खालील पत्त्यावर संपर्क साधावा.

इंडो अमाईन्स लिमिटेड	बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
पत्ताः डब्ल्यू-४४, एमआयडीसी,	पत्ताः ऑफिस क्र. एस६-२, ६वा मजला,
फेज-॥, डोंबिवली (पूर्व),	पिनॅकल बिझनेस पार्क, आहुरा सेंटर पुढे,
ठाणे-४२१२०३, महाराष्ट्र, भारत	महाकाली केव्हज् रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-
	४०० ०९३, महाराष्ट्र, भारत
ईमेल:	ईमेल:- investor@bigshareonline.com
shares@indoaminesltd.com	
दूरध्वनी : +९१ ७०४५५९२७०३/	दू. क्र.०२२ - ६२६३ ८२००
७०४५५९२७०६	

इंडो अमाईन्स लिमिटेड साठी

पब्लिक नोटीस

याद्वारे नोटीस देण्यात येते की, गांव मौजे आडणे, तालुका वसई, जिल्हा : पालघर

सर्वे न.	क्षेत्र हे. आर.	जमीन मालक
१८३/१	०-११-०० पो.ख. ०-००-३०	निखील रविंद्र पाटील
१८३/२	०-१४-५० पो.ख. ०-००-२०	१. अरुण नारायण पाटील, २. शुभांगी नामदेव पाटील, ३. रविंद्र नारायण पाटील

सदर वर वर्णन केलेली जमीन मिळकत वरील जमीन मालकांची असून त्यांनी सदर संपूर्ण जमीन मिळकत माझे अशिल जितेंद्र चिंतामणी ठाकूर यांना विक्री करण्याचे मान्य व कबूल केले आहे, तरी सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क,

हितसबंध, गहाण, दान, बक्षिस, तारण, कळवहिवाट, वारसा, भाडेपट्टा किंवा अन्य स्वरुपाचा दावा असल्यास त्यांनी तो निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या १११, पहिला मजला, कपाडीया हाऊस गावठण, विरार प., ता. वसई, जि. पालघर येथील कार्यालयात ही नोटीस प्रसिध्द झालेच्या तारखेपासन १४ दिवसाचें आंत सर्व कागदपत्रासहित लेखी कळवावा. तसे न केल्यास तशा प्रकारचा कीणाचाही कसल्याही प्रकारे हक्क. हितसबंध नाही असे समजन किंवा कोणाचा असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजून सदर मिळकतीचा विक्री व्यवहार पूर्ण करण्यात येईल.

दि. ०३/१२/ २०२४

कळावे.

आपला विश्वास् आर. टी. पाठक वकील

ताबा सचना (स्थावर मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार सम्मान कॅपिटल लिमिटेड चे (CIN:L65922DL2005PLC136029) (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) सिक्योरिटाइजेशन ॲण्ड रिकन्सट्रेक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 13.09.2021 रोजी सचनेत नमुद केलेली आणि अधिक रक्कम रू. 10.22.841.11 (रूपये दहा लाख बावीस हजार आठशे एकेचाळीस आणि अकरा पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLTHN00211106 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 28.06.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी,सूचना कर्जदार सुनील कुमार झा आणि मुन्नी कुमारी सुनील कुमार झा यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने ताबा 29.11.2024 रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **सम्मान कॅपिटल लिमिटेड (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग** फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) ची कर्ज आकारणी रू 10,22,841.11 (रूपये दहा लाख बावीस हजार आठशे एकेचाळीस आणि अकरा पैसे फक्त) पुढील व्याज 28.06.2021 पासून प्रत्यक्ष

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

फ्लॅट क्रमांक 04, इमारत क्रमांक 2, पोद्दार नवजीवन सर्वेक्षण क्रमांक172/5, गाव आटगाव, तालुका शहापूर जिल्हा ठाणे, ठाणे, महाराष्ट्र –421503.

> अधिकत अधिकारी सम्मान कॅपिटल लिमिटेड

तारीख:29.11.2024 (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते)

WINDSOR MACHINES LIMITED WINDSOR

(CIN: L99999MH1963PLC012642) Regd. Office: 102/103, Devmilan Co. Op. Housing Soc., Next to Tip Top Plaza, L.B.S. Road, Thane (W) - 400 604

Phone: +91 22 25836592, Fax: +91 22 25836285 E-mail: cs@windsormachines.com, Website: www.windsormachines.com

CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF WINDSOR MACHINES LIMITED TO BE HELD ON, FRIDAY, DECEMBER 06, 2024 AT 11.00 A.M

In reference to the captioned and in continuation to our intimation dated 14th November, 2024 we are submitting herewith the Corrigendum to the Notice dated 14th November, 2024 for the Extra Ordinary General Meeting ("EGM") of Windsor Machines Limited ("the Company") scheduled to be held on, Friday, December 06, 2024 at 11.00 A.M. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the Business mentioned in the EGM Notice. The corrigendum to the EGM Notice is peing sent by electronic mode only to Members whose names appear in the Register of Members/list of Beneficial Owners as of Friday, November 8, 2024, and whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. Except for the changes as under, all contents of the Notice of the EGM to the Shareholders remain

I. Further revision in the point i (Objects of the Preferential Issue) i. The objects of the preferential issue:

The proceeds of the preferential issue will be utilized for following purposes: a) To fund the acquisition of Global CNC Private Limited and related expenses

b) Funding the capex requirements

c) Working capital for Company d) Working capital for Global CNC Private Limited and

e) General corporate purpose

2. Further revision in the point ii (Utilization of Issue Proceeds), revision in the heading of the table (tentative timeline column) and bifurcation in the third object of the issue for the funds to be utilized by the Company and Global CNC Private

The Revised table mentioning the utilization of proceeds to indicate that the timelines of proposed utilization commence from the date of receipt of listing and trading approval for equity shares allotted pursuant to the proposed preferential issue. Further utilization of working capital requireme t of Company and Global CNC Private Limite

s mentioned separately in revised table is as follows: Total estimated nount to be utilised **Tentative Timeline** proceeds shall be utilized** Objects (Rs. Crore) 1 To fund the acquisition of Global CNC Private Limited and related expenses 344.00 Within 6 Months 2 Funding the capex requirements 165.00 Within 18 Months 3 Working capital for Company 63.80 Within 18 Month 4 Working capital for Global CNC

Private Limited 52.20 Within 18 Month 100.00 5 General corporate purpose Within 36 Months Total 725.00 Considering 100% conversion of warrants into equity shares within the stipulated time

The timeline of proposed utilization commences from the date of receipt o

listing and trading approval for equity shares allotted pursuant to the propos preferential issue. Further deletion of statement starting 5th line in paragraph 2 of point (ii).

It is clarified that the Company may reallocate any excess proceeds from the

ssuance originally designated for a specific purpose(s)/ object(s) (as provided in the table above) to other purpose(s)/ object(s), if that specific purpose has beer fulfilled with a part of the amount allocated to said specific purpose. It is furthe clarified that the reallocation of excess proceeds to other objects shall be subjec to the limitation provided under applicable laws. This may entail rescheduling and revising the planned expenditure and funding requirements and increasing or decreasing the expenditure for a particular purpose from the planned expenditure as may be determined by the Board, subject to compliance with applicable laws

Revision in paragraph of point iii - Interim Use of issue proceeds Our Company, in accordance with the policies formulated by our Manager

Committee of the Board of Directors of the Company from time to time, will have flexibility to deploy the Issue Proceeds in accordance with applicable laws. Further revision in point xx (Requirements as to re-computation of price):

"the specified Equity Shares" is now rectified with "Specified Securities". revised statement shall be read as below -"The Company undertakes that if the amount payable on account of re-computation

of price is not paid within the time stipulated in the SEBI (ICDR) Regulations, 2018 the specified securities shall continue to be locked- in till the time such amoun is paid by the allottees" Further revision in point II and last paragraph of point viii (Basis on which the price

has been arrived at):

II. Price determined as per provisions of the Regulation 166A (1) of the SEBI ICDR Regulations which is **Rs. 114.15/- (Rupees One Hundred and Fourteen and** Fifteen Paisa Only) per Equity Share. The revised valuation report dated December 1, 2024, issued by CA Mr. Anurage

Singal, independent registered valuer (registration no. IBBI/RV/06/2022/14679, having office at Suite 2AB, Vivekanand House, 268/B/2GT Road, Kolkata - 711204, India), in accordance with Regulation 166A of the ICDR Regulations ("Valuation Report"). The revised Valuation Report shall be available for inspection by the embers and the same may be accessed on the Company's website at the link https://windsormachines.com/investors/

Further there is updation in Point xxiii - Valuation report from a Registered value CA Mr. Anurag Singal, bearing the registration IBBI/RV/06/2022/14679 with SEBI, has issued the revised valuation report dated December 1, 2024 for the proposed

The copy of the revised report has been uploaded on the Company's website, link for which is https://windsormachines.com/investors/

In order to update the above disclosures in the EGM Notice, this corrigendum ("Corrigendum") is issued to clarify and inform the members about modifications which have been updated in the EGM Notice by way of suitable disclosures and footnotes at relevant places

Accordingly, the Company has issued the Corrigendum dated December 2, 2024 to EGM Notice dated November 14, 2024. This Corrigendum to the EGM Notice shall form an integral part of the EGM Notice

which has already been circulated to the Shareholders of the Company, and on and from the date hereof, the EGM Notice shall always be read in conjunction with this Corrigendum. All other contents of the EGM Notice, save and except as modified of supplemented by Corrigendum, shall remain unchanged. For Windsor Machines Limited

Company Secretary and Compliance Officer

प्रामाणिकपणे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता

दिनांक: ३ डिसेंबर, २०२४ ठिकाण: डोंबिवली

कंपनी सचिव

Place: Thane Date: December 02, 2024

तृप्ती सावंत